

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
 पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय  
 क्रमांक : नस/४/कावि/४२८/२०१५  
 दिनांक : २९/०५/२०१५

प्रति,

मा.....

सदस्य, विधी समिती  
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची  
 पाक्षिक सभा दिनांक ०५/०६/२०१५ रोजी आयोजित  
 केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा  
 शुक्रवार दिनांक ०५/०६/२०१५ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय  
 इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे.  
 सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी  
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती सभा

कार्यपत्रिका क्रमांक - १८

दिनांक : ०५/०६/२०१५

वेळ : दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक ०५/०६/२०१५ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

-----

विषय क्र.१) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशन, पुणे जिल्हा कबड्डी असोशिएशन यांच्या मान्यतेने दि.३१/०३/२०१५ ते ०३/०४/२०१५ या काळात सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी. मैदानात महापौर चषक राज्यस्तर कबड्डी स्पर्धा २०१५ आयोजित करण्यात येणार आहेत. सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रस्तुत ठिकाणी मंडप विषयक कामे करणे, उदा.स्टेज, प्रेक्षक गॅलरी, मंडप, खुर्च्या, कमाणी, तसेच खेळाडूसाठी राहण्याची व्यवस्था आदी कामे करणे आवश्यक आहे. सदर बाबींचा समावेश असलेल्या कामाचे अंदाजपत्रक तयार केलेले आहे व त्याची अंदाजपत्रकीय रक्कम रुपये १९,३१,६००/- इतकी येत आहे. सबब कामाची तातडीची आवश्यकता लक्षात घेता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसुची ड मधील प्रकरण ५ (२) नुसार प्रस्तुत कामाचे अंदाजपत्रकीय रकमेपर्यंतच्या खर्चास कार्यांतर प्रशासकीय मान्यता देणेबाबत विचार करणे.

विषय क्र.२) प्रभाग क्र.१७ श्री ज्ञानेश्वर उद्यानातील सिमाभिंतीचे नुतनीकरण करणेचे कामास मा.स्थायी समितीने ठराव क्र.११३२० दि.१५/०४/२०१५ अन्वये मान्यता दिलेली आहे. सदर कामामधून तातडीची आवश्यकता म्हणून कासारवाडी मलशुध्दीकरण केंद्र येथे श्वान केंद्र उभारणीसाठी शेड बांधणे आवश्यक आहे. तरी सदरचे काम प्रभाग क्र.१७ श्री ज्ञानेश्वर उद्यानातील सिमाभिंतीचे नुतनीकरण करणेचे कामातून करून घेणेस व त्यास येणा-या प्रत्यक्ष खर्चास प्रशासकीय मान्यता देणेबाबत विचार करणे.

विषय क्र.३) प्र.क्र.७ च-होली भागातील आळंदी यात्रेसाठी मॅगझीन चौक व इतर ठिकाणी मंडप व्यवस्था करणेकामी येणा-या र.रु.२०,००,०००/- ( अक्षरी र.रु.वीस लाख फक्त) चे पूर्वगणपत्रकास व त्याप्रमाणे काम करण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत विचार करणे.



**नगरसचिव**

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय  
क्रमांक : नस/४/कावि/ ४२८ /२०१५  
दिनांक : २९/०५/२०१५ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयांची विषयपत्रे (डॉकेट्स) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आलेली आहेत.